

मौजे बारव,तालुका जुन्नर, जिल्हा पुणे, येथे
सांस्कृतिक संकुल बांधण्याच्या प्रस्तावास
प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक-सांभाबां-२००८/प्र.क्र.१७९/का.८
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक : ०३ डिसेंबर, २००९.

- वाचा :- १)शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.संकीर्ण-२००९/प्र.क्र.२३८ (२००९/का.८,
दिनांक १५.५.२००४
२)आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचे पत्र क्र .विकास-२००७/आसांसं/
प्र.क्र.६/(०७)का.३ (१), दिनांक ३.९.२००७.
३)प्रकल्प अधिकारी, ए.आ. वि. प्र. घोडेगाव ता.आंबेगाव जि. पुणे यांचे पत्र क्र.
नियो-१२०८/प्र.क्र.२१/का.५ (२)/४८३, दिनांक २४.२.२००९.
४)कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे, यांचे पत्र क्र. प्रशा/
घोडेगाव/२१५०/२००९, दिनांक २७.२.२००९.

प्रस्तावना:- मौजे बारव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे येथे आदिवासी समाजासाठी सांस्कृतिक संकुल बांधण्याचा रु.२५.०० लाखाचा प्रस्ताव आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी दिनांक ३.९.२००७ च्या पत्रान्वये शासनास सादर केलेला आहे. आदिवासी जमातीच्या जनतेसाठी सार्वजनिक उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने सदर प्रस्तावास मंजूरी देण्याबाबत लोक प्रतिनिधी यांच्याकडून आग्रहाची मागणी करण्यात आलेली आहे. मौजे बारव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे येथील महादेव कोळी समाज प्रबोधनी समाजिक संस्था, मौजे बारव, तालुका जुन्नर, सर्वे-१३/२ येथे उपलब्ध असलेल्या शासकीय जमिनीवर आदिवासी समाजासाठी सांस्कृतिक संकुल बांधकामासाठी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम उत्तर विभाग पुणे यांनी रु.६०.०० लाखाचा सुधारित प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसाठी सादर केलेला आहे.

शासन निर्णय दिनांक १५.५.२००४ नुसार सांस्कृतिक संकुल बांधकामासाठी कमाल आर्थिक मर्यादा रु. २५.०० लाख इतकी आहे. आदिवासी सांस्कृतिक संकुल या कार्यक्रमासाठी राखून ठेवलेल्या नियतव्यातून मौजे बारव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे येथील आदिवासी सांस्कृतिक भवन बांधकामाच्या प्रस्तावित संकुलासाठी रु. २५.०० लाख एवढया निधीस प्रशासकीय मान्यता देण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागास विनंती करण्यात आली होती. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने अंदाजपत्रकात सुधारणा करून रु. ३१,५५, २२९ इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यता देण्यास सहमती दर्शविली आहे.

शासन निर्णय:- मौजे बारव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे येथील महादेव कोळी समाज प्रबोधनी समाजिक संस्था, मौजे बारव, तालुका जुन्नर, सर्वे-१३/२ येथे उपलब्ध असलेल्या शासकीय जमिनीवर आदिवासी समाजासाठी सांस्कृतिक संकुल बांधकामासाठी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम

उत्तर विभाग, पुणे यांनी तांत्रिक मान्यतेसह रु.६०.०० लाखाचा सुधारित प्रस्ताव सादर केलेला आहे. त्याअनुंषंगाने रु.३१,५५,२२९/- इतक्या खर्चाच्या रकमेस खालील अटीच्या अधीन राहून शासन मान्यतेने सदर प्रस्तावास प्रशासकीय मंजूरी देण्यात येत आहे

- १) इमारत बांधकामास शासनाने प्रशासकीय मंजूरी दिली असली तरी अर्थसंकल्पीय तरतूद उपलब्ध झाल्याशिवाय काम हाती घेण्यात येऊ नये.
- २) प्रस्तुत इमारतीचे काम वास्तुशास्त्रज्ञ यांच्याकडून वास्तुमांडणी नकाशा व इमारतीचा सविस्तर नकाशा तयार करून त्यास मंजूरी घेतल्यावरच सुरु करावे
- ३) जागा मालकी हक्काबाबतची सर्व कागदपत्रकांची खातरजमा करूनच काम हाती घ्यावे.
- ४) विद्युत विषयक बाबीसाठी विद्युत विभागाच्या सक्षम प्राधिका-यांची सहमती प्राप्त करून घ्यावी.
- ५) सदर अंदाजपत्रके सन २००५-०६ च्या पुणे विभागाच्या दरसुचीवर आधारित असून ते चालू वर्षाच्या दर सुचीवर अद्यावत करण्यात आलेले आहे. तसेच संभाव्य भाववाढीची तरतूद देखील करण्यात आलेली आहे.

२. सदर सांस्कृतिक संकुलाचे बांधकाम पुर्ण झाल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागने ग्रामपंचायत मौजे बारव तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांच्याकडे हस्तांतरीत करण्यात यावे. सांस्कृतिक संकुलाचे व्यवस्थापन, देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी मौजे बारव ग्रामपंचायतीची राहिल. आदिवासी विषयक विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सामुहिक विवाह इ. कार्यक्रमासाठी सदरचे संकुल ग्रामपंचायतीनी विनामुल्य उपलब्ध करून द्यावे.

३. आदिवासी सांस्कृतिक संकुलांच्या सार्वजनिक व खाजगी वापराबाबत शासन निर्णय क्र. संकीण-२००१ /प्र.क्र.२३८(२००१)/का.८, दिनांक १५.५.२००४ मध्ये विहित केलेल्या अटी बंधनकारक असुन सदर अटीनुसार कार्यवाही करावी.

४. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या क्र विअप्र-१००/प्र.क्र.४६/२००१ विनियम, दिनांक ११ जुलै, २००१ च्या परिशिष्टातील भाग पहिला, उपविभाग-५ मधील अनुक्रमांक-१ नुसार प्रशासकीय विभागाना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून निर्गमित करण्यात येत आहे.

५. हे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहमतीने त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्र.२११/इमा-२, दिनांक २०.९.२००९ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या बोर्डसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संकेताक २००९१२०३१७४४२८००९ असा आहे

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

४८८
(ला. सा. गुजर)

अवर सचिव

प्रति,

मा.राज्यपाल, महाराष्ट्र शासन यांचे सचिव, राजभवन, मुंबई.

मा. मंत्री, आदिवासी विकास, यांचे खाजगी सचिव
मा. प्रधान सचिव, आदिवासी विकास यांचे स्वीय सहाय्यक,
आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.
अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.
प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे.
अधिकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे.
सह सचिव (श्री सिंह), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
उप सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग (इमा-२), मंत्रालय, मुंबई-३२.
उप सचिव, वित्त विभाग, (विनियम), मंत्रालय, मुंबई-३२.
कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम (उत्तर विभाग) ,पुणे.
महालेखापाल (लेखा परिक्षा/अनुज्ञेयता) महाराष्ट्र , १ मुंबई.
जिल्हा कोषागार अधिकारी पुणे,जिल्हा पुणे.
उप कोषागार अधिकारी जुन्नर,जिल्हा पुणे.
कक्ष अधिकारी (का. ६ व का.क्र.७), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
सरपंच, ग्रामपंचायत बारव ता. जुन्नर जि. पुणे.
निवड नस्ती (का.८), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.